

विविध सामाजिक घटकांना प्रदान केलेल्या राज्य परिवहन प्रवास भाडे सवलत खर्चाची प्रतिपूर्ती राज्य परिवहन महामंडळाकडून शासनास देय असलेल्या प्रवासी करातून दरमहा पुस्तकी समायोजनेद्वारे करण्याची कार्यपध्दती कायम ठेवणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### गृह विभाग

शासन निर्णय क्र. एसटीसी-३४०५/प्र. क्र. ५१५/परि-१

मंत्रालय, मुंबई - ४०००३२, दिनांक : २० जून, २००६

- वाचा :** (१) शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक: एसटीसी-३४००/६३१/सीआर-३१/ परि-१, दि. २० जून, २०००.
- (२) शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक: एसटीसी-३४०१/सीआर-४१/भाग-१/परि-१, दि. ५.१२.२००५.

**प्रस्तावना :** महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत समाजातील विविध सामाजिक घटकांना प्रदान केलेल्या एस. टी. प्रवास भाडे सवलत खर्चाची प्रतिपूर्ती दरमहा पुस्तकी समायोजनेद्वारे शासनास देय असलेल्या प्रवासी करातून करण्याबाबतचा निर्णय शासनाने शासन निर्णय क्रमांक एसटीसी-३४००/६३१/सीआर-३१, दिनांक २० जून, २००० अन्वये पारित केलेला होता. या शासन निर्णयानुसार सन २००५-२००६ या आर्थिक वर्षापर्यंत सदर प्रवासभाडे सवलत खर्चाची प्रतिपूर्ती पुस्तकी समायोजनेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीने सुचविलेल्या शिफारशीच्या संदर्भात इतर निर्णयाबरोबर "विविध प्रवास भाडे सवलतीबाबत सन २००६-०७ या आर्थिक वर्षापासून प्रवास भाडे सवलतीची प्रतिपूर्ती संबंधित प्रशासकीय विभागाने त्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करून ती परस्पर राज्य परिवहन महामंडळाकडे अदा करावी." असा निर्णय देण्यात आला. त्यानुसार संदर्भाधिन क्र. २ च्या दिनांक ५.१२.२००५ च्या शासन निर्णयान्वये आवश्यक ते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तथापि, संबंधित प्रशासकीय विभागाकडून सवलतीच्या रक्कमेची प्रतिपूर्ती राज्य परिवहन महामंडळास वेळेवर मिळत नसल्याचा पूर्वानुभव तसेच या सर्व पध्दतीमुळे खर्चात वाढ तसेच अधिक मनुष्यबळाचा वापर करावा लागणार असल्याने एस. टी. महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतीपोटी देणाऱ्या खर्चाची रक्कम पूर्वीप्रमाणेच प्रवासी करातून पुस्तकी समायोजनेद्वारे महामंडळास अदा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने खालीलप्रमाणे धोरणात्मक निर्णय घेतला आहे.


### शासन निर्णय :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवास भाडे सवलतीपोटी देणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती पूर्वीप्रमाणेच संदर्भाधिन क्रमांक १ मधील दिनांक २० जून, २००० च्या शासन निर्णयानुसार प्रवासी करातून, पुस्तकी समायोजनाद्वारे करण्यात यावी.

२. वरील बाबीपुरतेच म्हणजेच संदर्भाधीन अनु क्रमांक २ मधील दिनांक ५.१२.२००५ च्या शासन निर्णयातील परिच्छेद - १ मधील "ज" अधिकृतीत करण्यात येत आहे.

३. हा आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. सीआर ३५२०६/व्यव-८ दिनांक १७.७.२००६ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

  
(रमेश शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग

प्रति,

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे प्रधान सचिव  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - १ व २ महाराष्ट्र मुंबई/नागपूर  
महालेखापाल (लेखा व परिक्षा) - १ व २ महाराष्ट्र मुंबई/नागपूर  
वित्त विभाग

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सार्वजनिक आरोग्य विभाग

सामान्य प्रशासन विभाग

महिला व बालकल्याण विभाग

महिली व जनसंपर्क विभाग

संसदिय कार्य विभाग

विधी व न्याय विभाग

आदिवासी विकास विभाग

परिवहन आयुक्त, मुंबई

उपअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई

मा. राज्यमंत्री (परिवहन) यांचे स्वाय सहाय्यक

अवर सचिव, कार्यासन बीयुडी - १, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई

कार्यासन परिवहन - २, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (परिवहन-१)